

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना.
 जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर
 झालेल्या तरतूदी खर्चास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.आयटी आय-२००७/प्र.क्र.६४/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १ ऑक्टोबर, २००७.

- वाचा :
- १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १०.०७/ प्र.क्र. २३१/२००७/अर्थसंकल्प-३ दि. १० ऑगस्ट २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.
 - २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/को.७ दि. १४/९/२००७.
 - ३) आदिवासी विकास विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७ दि. २१/९/२००७.

शासन निर्णय : आदिवासी उपयोजना अंतर्गत आद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राचीयाचे निवासस्थान, प्रशासकीय इमारत, कार्यशाळा व वसाहिगृह इमारत बांधकाम करण्यासाठी विधानमंडळाच्या जुलै, २००७ च्या अधिवेशनात एकूण रु. २४२.३४ लक्ष (टक्केवारी खर्च वगळून) इतक्या रक्कमेचा पुरवणी मागणीद्वारे प्रस्ताव सदर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदीत वितरणाचे आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यास आले असून या योजनेच्या तरतूदी खर्च करण्यासाठी संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मडळ याच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या आहेत.

२. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून बाब क्र. १८३ मध्ये नमूद केलेला एकूण रु. २४२.३४ लक्ष (टक्केवारी खर्च वगळून) इतका निधी सोबतच्या विवरणापत्रात दर्शविलेल्या ठिकाणी इमारत बांधकाम करण्यासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हा निधी खालील नमूद केलेल्या कॅश फ्लोप्रमाणे खर्च करण्यात यावा. सदर निधी संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मडळ याच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यानी तो तात्काळ संबंधिताना वितरित करावा. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मडळ याना वितरित करण्यात आली आहे. कॅश फ्लोपमधील तरतूदी हया टक्केवारी खर्चासहित दर्शविलायात आल्या आहेत. प्रत्यक्ष खर्च करताना टक्केवारी खर्च वगळून खर्च करण्यात यावा.

योजनेचे	नोव्हे-२००७	डिसे-२००७	जाने-२००८	फेब्रु-२००८
टिएसपी	रु.६९.६८ लक्ष	रु.६९.६८ लक्ष	रु.६९.६८ लक्ष	रु.६९.७० लक्ष

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. टि. ६ नुख्य लेखाशिर्य ८२५०-इतर सामाजिक सेवांवरील

भांडवली खर्च-पंचवार्षिक योजना-जनजाती शेव उपयोगना-(००) (२०१)-कामगार-राज्य योजनानातंगत योजना (००)(०१)-औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी इमारती बांधणे (४२५० ००५२) या लेखांशीषांखाली दाखवावा. या निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच या विभागास पाठवावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनैपद्धारिक संदर्भ क्र.४०३/०३/व्यय-५ दि.२६.६.०७, ३५३/०७/व्यय-५, दि.१५.६.०७, ३१६/०७/व्यय-५, दि.१०.६.०७, ४२०/०७/व्यय-५, दि.२७.६.०७ तसेच अनैपद्धारीक संदर्भ क्र.३४८/०७/अर्थ-१७, दि.१२.७.०७, २००/०७/अर्थ-१७, दि.१२.७.०७, ३४७/०७/अर्थ-१७, दि.१२.७.०७ २६९/०७/अर्थ-१७, दि. १२/७/०७ अन्वरो मिळालेल्या मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेकराइटर उपलब्ध करून दायात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७१००१/२०८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे सञ्चयाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(दि. र. भोसले)
कार्यासन अधिकारी

प्रति,

प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/अमरावती/नागपूर

अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक/नंदूरबार/जळगांव/धुळे/अमरावती/भंडारा/

नागपूर/चंदपूर/गढुचिंगेली.

संचालक, प्रांशक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रांशक्षण संचालनालय, मुंबई

जिल्हाधिकारी, नाशिक/नंदूरबार/जळगांव/धुळे/अमरावती/भंडारा/नागपूर/चंदपूर व गढुचिंगेली.

महालेखापाल (लेखाविभाग), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखाविभाग), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

जिल्हा कोषानार अधिकारी, नाशिक/नंदूरबार/जळगांव/धुळे/अमरावती/भंडारा/नागपूर/चंदपूर/ गढुचिंगेली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक/कळवण/नंदूरबार/यांदल/तळोदा/

धारणी/देवगं/नागपूर/चंदपूर/गढुचिंगेली.

वित्त विभाग (व्यय-५ व अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का.क्र. २, ६, व ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१२

ज्ञासन निर्णय क्र.आयटी आय-२००७/प्र.क्र.६४/का.१२, दिनांक सप्टेंबर, २००७ सोबतचे

विवरणपत्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या बांधकामासाठी सन २००७-०८ करिता निधी

(रुपये लाखात)

कामाचे नांव / जिल्हा	२००७-०८ साठी केलेली पूरक तरतूद	२००७-०८ ची पूरक तरतूद सुपूर्दं करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
वसतिगृह इमारत दिंडोरी, जि.नाशिक.	८६.९६	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक	उच्चे व तंत्र शिक्षण विभाग,	सदर तरतूद केबळ बांधकामावरील खर्चांची आहे. टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
वसतिगृह इमारत, मटाणा, जि.नाशिक	३५.११	बांधकाम भंडळ		
मुलींकरिता कार्यशाळा इमारत, नंदूरबार, जि.नंदूरबार	२६.९५			
मुलींचे वसतिगृह, जळगांव, जि.जळगांव	४.३५			
वसतिगृह शिरपूर, जि.धुळे	२८.९१			
मुलींचे वसतिगृह, चिखलदरा, जि.अमरावती	४.३४			
मुलींचे वसतिगृह, चिखलदरा, जि.अमरावती	४.३४			
मुख्याध्यापक निवासस्थान, चिखलदरा, जि.अमरावती	८.७९			
मुलींचे वसतिगृह, भंडारा, जि.भंडारा	४.३५			
वसतिगृह, पारशिवणी, जि.नागपूर	४.३८			
पहिल्या मजल्याचे बांधकाम, कोरपना, जि.चंद्रपूर	२५.२२			
वसतिगृह धानोरा, जि.गडचिरोली	४.३४			
वसतिगृह, गडचिरोली	४.३४			
एकूण	२४२.९४			